



# Kai.Rasika Mahavidyalaya, Deoni

(Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded.)

(Science, Commerce & Information Technology)

[www.kairasikamahavidyalaya.com](http://www.kairasikamahavidyalaya.com)

NAAC Accredited 'B' Grade (UGC 2f & 12B)

## Ficus religiosa

### Systematic Position

Division : - Phanerogams

Sub Division: - Angiosperms

Class : - Dicots

Family : - Moraceae

Genus : - Ficus

Species : - Ficus religiosa



### General Characteristics :-

**Appearance:** It is a large, deciduous tree with a distinctive appearance. The trunk is often buttressed and can spread widely, supported by numerous aerial roots.

**Leaves:** The leaves are heart-shaped and have a distinctive drip tip. They are typically shiny and green, turning yellow before falling.

**Fruits:** The figs Ficus religiosa are small and green, turning purple as they ripen. They are important for the plant's reproductive cycle.

**Distribution:** It is native to the Indian sub-continent and is found widely across South-east Asia. It is often planted in parks, near temples, and in other culturally significant location.

### Plant Parts Uses:-

**Medicinal Uses:** The leaves are used in traditional medicine for treating various ailments such as asthma, diabetes, skin diseases, and digestive disorders.

**Religious Significance:** In Hinduism, the leaves are offered to Lord Shiva and Lord Vishnu during worship rituals.

**Medicinal Purposes:** The bark is used in Ayurvedic medicine for its **Astringent properties**. It is believed to have benefits for treating diarrhea and dysentery.

**Crafts and Handicrafts:** The bark is also used in some traditional crafts and handicrafts.

**Fruits:-**The fruits are small figs that are consumed by birds and other animals. In some cultures, the figs are considered sacred and are not consumed by humans.

**Wood:** The wood of Ficus religiosa is sometimes used in making small items and handicrafts.



# Kai.Rasika Mahavidyalaya, Deoni

(Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded.)

(Science, Commerce & Information Technology)

[www.kairasikamahavidyalaya.com](http://www.kairasikamahavidyalaya.com)

NAAC Accredited 'B' Grade (UGC 2f & 12B)

## फिकस रिलिजिओसा

सामान्य वैशिष्ट्ये:-

स्वरूप: हे एक विशिष्ट स्वरूप असलेले एक मोठे, पानझडी वृक्ष आहे. खोड बहुतेक वेळा बुटलेले असते आणि मोठ्या प्रमाणावर पसरू शकते, असंख्य हवाई मुळांद्वारे समर्थित.

पाने: पाने हृदयाच्या आकाराची असतात आणि एक विशिष्ट टिप असते. ते सामान्यतः चमकदार आणि हिरवे असतात, पडण्यापूर्वी पिवळे होतात.



फळे: फिकस रिलिजिओसा अंजीर लहान आणि हिरवे असतात, पिकल्यावर जांभळे होतात. ते वनस्पतीच्या पुनरुत्पादक चक्रासाठी महत्वाचे आहेत.

वितरण: हे मूळ भारतीय उपखंडातील आहे आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये

मोठ्या प्रमाणावर आढळते. हे सहसा उद्यानांमध्ये, मंदिरांजवळ आणि इतर सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठिकाणी लावले जाते.

वनस्पतींचे भाग वापरतात:-

औषधी उपयोग: पानांचा उपयोग पारंपारिक औषधांमध्ये दमा, मधुमेह, त्वचा रोग आणि पचन विकारांसारख्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी केला जातो.

धार्मिक महत्त्व: हिंदू धर्मात, पूजाविधी दरम्यान भगवान शिव आणि भगवान विष्णू यांना पाने अर्पण केली जातात.

औषधी उद्देश: झाडाची साल आयुर्वेदिक औषधांमध्ये त्याच्या तुरट गुणधर्मासाठी वापरली जाते. अतिसार आणि आमांश वर उपचार करण्यासाठी त्याचे फायदे आहेत असे मानले जाते.

हस्तकला आणि हस्तकला: झाडाची साल काही पारंपारिक हस्तकला आणि हस्तकला मध्ये देखील वापरली जाते.

फळे:-फळे लहान अंजीर आहेत जी पक्षी आणि इतर प्राणी खातात. काही संस्कृतींमध्ये, अंजीर पवित्र मानले जातात आणि ते मानव खात नाहीत.

Created by

Dr. Yogesh M Muley & Mr. Rohidas Pawara



# Kai.Rasika Mahavidyalaya, Deoni

(Affiliated to Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded.)

(Science, Commerce & Information Technology)

[www.kairasikamahavidyalaya.com](http://www.kairasikamahavidyalaya.com)

NAAC Accredited 'B' Grade (UGC 2f & 12B)

लाकूड: फिकस रिलिजिओसाचे लाकूड कधीकधी लहान वस्तू आणि हस्तकला बनवण्यासाठी वापरले जाते.

K.R.M.D.